

शिक्षण हक्क कायदयानुसार दुर्बल व वंचित घटकांतील २५% प्रवेशित बालकांचे प्राथमिक शिक्षणाचे सन २०१४-१५ या वर्षासाठीचे शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्तीचे दर निश्चित करण्याबाबत...

महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
शासन निर्णय क्रमांक: RTE २०१४/प्र.क्र.३५/एस.डी-१
मादाम कामा मार्ग हुतात्मा राजगुरु चौक
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
दिनांक : २३ एप्रिल, २०१५

प्रस्तावना -

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ मधील कलम १२ (१) (c) नुसार दुर्बल व वंचित घटकातील बालकांना विनाअनुदानीत शाळांमध्ये (Unaided non minority schools) २५% जागांवर प्रवेश देण्याची तरतूद असून सदर कायदयातील कलम १२ (२) नुसार २५% प्रवेशित बालकांचे प्राथमिक शिक्षणाच्या खर्चाची प्रतिपूर्ती करण्याची तरतूद आहे. शिक्षण हक्क कायदयाच्या अंमलबजावणी संदर्भात केंद्र शासनाने दि. ०८/०४/२०१० रोजी RTE Rules २०१० प्रसिध्द केले असून महाराष्ट्र शासनाने RTE Rules २०११ तसेच RTE Rules २०१३ प्रसिध्द केलेले आहेत. त्यामधील कायदेशीर तरतूदी विचारात घेऊन सन २०१४-१५ या वर्षाकरीता २५% प्रवेशित बालकांच्या प्राथमिक वर्गातील सन २०१४-१५ या वर्षासाठीचे शिक्षण शुल्काची प्रतिपूर्तीची कमाल मर्यादा निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय -

शिक्षण हक्क कायदयातील तरतूदीनुसार दुर्बल व वंचित घटकातील २५% प्रवेशित बालकांचे प्राथमिक शिक्षणासाठीचे (इयत्ता १ ली ते ८ वी) शुल्काची प्रतिपूर्ती करण्यासाठी सन २०१४-१५ या वर्षासाठी रु. १३४७४/- (अक्षरी रुपये तेरा हजार चारशे चौऱ्याहत्तर फक्त) इतकी कमाल मर्यादा निश्चित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

२. शिक्षण हक्क कायदयांतील तरतूदीनुसार ज्या शाळेमध्ये सदर बालकांना प्रवेश दिला आहे त्या शाळेने विद्यार्थ्यांना आकारलेले निव्वळ शैक्षणिक शुल्क अथवा वरील रक्कम यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढी रक्कम प्रतिपूर्तीसाठी अनुज्ञेय राहिल.

३. सदरचे आदेश नियोजन आणि वित्त विभागाच्या सहमतीने त्यांच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक अनुक्रमे ४५८/१४७१, दि. ०८/१२/२०१४ आणि १४२/व्यय-५, दि. २०/०२/२०१५ नुसार निर्गमित करण्यात येत आहेत.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१५०४२३११४२२८६३२१ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(बी.आर.माळी

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. राज्यपालांचे सचिव, राजभवन, मुंबई
२. मा. मुख्यमंत्री यांचे प्रधानसचिव, मंत्रालय, मुंबई
३. मा.मंत्री/मा. राज्यमंत्री, शालेय शिक्षण, यांचे खाजगी सचिव
४. मा. मुख्यसचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई
५. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे
६. राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, चर्नीरोड, मुंबई
७. शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे
८. शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे
९. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
१०. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी
११. शिक्षणाधिकारी (प्राथमिक / माध्यमिक), सर्व जिल्हे
१२. सर्व शिक्षणाधिकारी /प्रशासन अधिकारी, सर्व महानगरपालिका/नगरपालिका
१३. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र ½, मुंबई/नागपूर
१४. महालेखापाल (लेखा परिक्षा), महाराष्ट्र ½, मुंबई/नागपूर
१५. सर्व मुख्य लेखा परीक्षक
१६. वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई
१७. नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई
१८. शालेय शिक्षण विभाग (अर्थसंकल्प)
१९. निवड नस्ती, एस.डी.१